

# Hilton Metal Forging Ltd.

GOVT. RECOGNIZED EXPORT HOUSE

CIN: L-28900 MN 2005 PLC 154986

CORPORATE OFFICE:
204, TANISHKA COMMERCIAL BUILDING,
AKURLI ROAD, KANDIVALI (EAST)
MUMBAI – 400101



REGISTERED OFFICE: B-510, WESTERN EDGE-II, N.R. WESTERN EXPRESS HIGHWAY, MAGATHANE, BORIVALI EAST, MUMBAI-400066

Date: 11th September, 2021

**BSE** Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai – 400 001

Script Code: 532847

**National Stock Exchange of India Limited** 

5<sup>th</sup> Floor, Exchange Plaza,

Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai-400051

**Script Code: HILTON** 

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement -Notice of 16<sup>th</sup> Annual General Meeting, Remote e-voting and Book Closure

In compliance with Regulations 30 and 47 read with Schedule II of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of newspaper advertisement published in Free Press Journal (English Edition) on 9<sup>th</sup> September, 2021 and in Navshakti (Marathi Edition) on 10<sup>th</sup> September, 2021 informing about completion of dispatch of Notice of the 16<sup>th</sup> Annual General Meeting along with the Annual Report for the financial year 2020-21 and information regarding Remote e-voting and Book Closure.

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours sincerely,

FOR HILTON METAL FORGING LIMITED

Chairman & Managing Director

Yuvraj Malhotra

DIN:00225156

Encl: As above

TEL.: 91 - 22- 4042 6565 E-MAIL: info@hiltonmetal.com VISIT US AT: www.hiltonmetal.com



Government

of Maharashtra

#### Commissionerate of Skill Development, **Employment and Entrepreneurship, Maharashtra State**

3rd Floor, Konkan Bhavan (Annex), CBD, Belapur, Navi Mumbai 400 0614 Website: www. mahaswayam.gov.in

Email: csdeeplacementact@gmail.com **Telephone No.:** 022-27571942/44 **Fax No.:** 022-27573016

## **Public Opinion Notice**

### 'Maharashtra Private Placement Agencies (Registration and Regulation) Bill, 2021. Draft

Commissionerate, Skill Development, Employment and Entrepreneurship, Govt. of Maharashtra has prepared a draft of Maharashtra Private Placement Agencies (Registration and Regulation) Bill, 2021. This draft of Bill has been published and available at "Notifications/Circular" section of web portal www.mahaswayam.gov.in of Department of Skill Development, Employment and Entrepreneurship, Government of Maharashtra for public opinion.

Stake Holders and public of state may submit their objections, suggestions and opinion in writing on our official mail id csdeeplacementact@gmail.com on or before September 14", 2021 by 22:00 hrs.

Dtae: 31/08/2021 Place: Navi Mumbai

sd/-

Commissioner Skill Develooment, Employment and Entrepreneurship

Maharasntra State

DGIPR 2021-22/1790



#### **GARWARE MARINE INDUSTRIES LIMITED**

CIN: L12235MH1975PLC018481 Regd. Office: 102, Buildarch Wisteria, 1st Floor, Ram Maruti Road, Dadar (West), Mumbai - 400 028 Phone: 022 24234000; Fax: 022 24362764; Email: investorredressal@garwaremarine.com;

NOTICE NOTICE is hereby given that the 43<sup>rd</sup> Annual General Meeting of the company for th financial year ended 31<sup>rd</sup> March, 2021 is scheduled to be held on Tuesday, 28<sup>rd</sup> Septembe 2021 at 12:30 p.m. through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses, as set forth in the Notice of the AGM.

In compliance with MCA Circulars and the SEBI Circular, the Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2020-21 have been sent in electronic mode only to all those Members, whose e-mail addresses are registered with the Company or the Registra and Share Transfer Agent or their respective Depository Participants. The Annual Repo for the financial year 2020-21 and the notice of 43<sup>rd</sup> AGM are available at the website of the Company, www.garwaremarine.com and the website of BSE Ltd., www.bseindia.com. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulatio 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (a amended), the Company is pleased to offer remote e-voting facility to its Members t exercise their right to vote by electronic means on all the Resolutions set forth in the notice convening the 43" AGM through remote electronic voting system provided by Centra Depository Services (India) Limited (CDSL). The Members are further informed that:

- a) The dispatch of the AGM Notice along with Annual Report has been completed b electronic mode on 03<sup>rd</sup> September, 2021;
- b) The remote e-voting shall commence on Saturday, 25th September, 2021 at 10.01 a.m. IST and shall end on Monday, 27th September, 2021 at 5.00 p.m. IST. The remote e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m. on Monday, 27th September, 2021; c) The "cut-off" date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voti
- at the AGM is Friday, 20th September, 2021; d) A Member, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the "cut-off" date, i.e. Friday
- 20th September, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM via video conference;
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date, i.e. Friday, 20° September, 2021 may obtain user ID and password for availing remote e-voting following the instructions given on the website of CDSL www.evoting india.com;
- Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form as on the "cut-off date" shall be entitled to avail the facility of remote e-Voting or e-Voting at the general meeting.
- g) A member may participate in AGM even after exercising his right to vote through remo e-voting, but shall not be allowed to vote again in the AGM.
- The procedure for e-voting and attending the AGM through VC/OAVM facility have
- been provided in the Notice of AGM. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequent Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under "Help Section" or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or cal 18002005533. Members may also send their queries to the Company at its emai investorredressal@garwaremarine.com.

For Garware Marine Industries Limited

Date: 08.09.2021

Pallavi P. Shedge Company Secretary



**MASTER CHEMICALS LIMITED** 

REGISTERED OFFICE: 25-28. Plot No. 209. Atlanta Building Jamnalal Bajaj Marg, Nariman Point Mumbai-400021 Tel.: 022 42931800. Fax: 022 42931870  $\textbf{E-mail:} \underline{statutorymcl@rediffmail.com}, \textbf{site:} www.masterchemicals.in$ 

#### NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that :

The 41st Annual General Meeting of the Company will be held on Thursday, 30th September, 2021 at 01:00 P.M. at the Registered Office of the Company at 25-28, Plot No. 209, Atlanta Building Jamnalal Bajaj Marg, Nariman Point Mumbai 400021 to transact the Businesses

as set out in the notice convening the AGM. Pursuant to Section 91 of the Companies Act. 2013. Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 Register of Members of the Company and Share Transfer Books will remain closed from 16th September 2021 to 30th September 2021 (both days inclusive) for the purpose of 41st Annual General Meeting of

the Company. Members and all other concerned are requested to lodge transfer deeds change of address and any other communications at the Registered Office of the Company or with the Share Transfer Agent of the Company at : Ms Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083,

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote at the 41st Annual General Meeting by electronics means and the business may be transacted through **e-voting** services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all resolutions set forth in the Notice of the AGM. Members holding shares in physical form or dematerialized form, as on the cut-off date/entitlement date i.e. September 23, 2021, may cast their votes electronically on the Business as set out in the Notice of the **AGM through e-voting facility of the CDSL.** Apart from providing e-voting facility, the Company is also providing facility for voting by ballot at the AGM for the members who shall be present at the AGM but have not casted their votes by availing the e-voting facility. M/s Amarendra Rai & Associates, Practicing Company Secretaries has been appointed as scrutinizer to scrutinize the remote e-voting and ballot process in fair and

Any person who acquires the shares of the Company and become the member of the Company after the dispatch of notice of the Annual General Meeting but before the cut-off date may obtain the login ID and password by following procedure as mentioned in the notice of the AGM or sending a request at helpdesk.voting@cdslindia.com.

The e-voting period shall commence on Monday, 27th September 2021 (10:00 A.M. IST) and ends on Thursday, 30th September 2021 (12.30 P.M IST), after which e-voting shall not be allowed. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member by e-voting, he shall not be allowed to change it

In case of queries/grievances with regard to e-voting, members may refer to Frequently Asked Questions (FAQs) at <a href="www.evotingindia.com">www.evotingindia.com</a> or write an email to <a href="helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a> or may call on Toll- free no. 1800 200 5533.

Place: Lucknow

For Master Chemicals Limited

Raian Kumar Singh Company Secretary and Compliance Officer Rameshwar Media

## Thane Municipal Corporation, Thane TOWN PLANNING DEPARTMENT

First Extension

On-Line Tender to do Work of Xerox, Jumbo Xerox, Colour Xerox, Colour Plotting, Printout, D.T.P., Lamination, Scanning & Binding for providing information for CRZ & Preparing various reports for Urban Cluster Scheme for Town Planning Department is invited by Thane Municipal Corporation. The Tender will be available on the TMC website www. mahatenders.gov.in The tender has to be purchased and submitted by 'E' Tendering procedure only. Tender will be available on website from 7.09.21 to 21.09.21 up to 12.00 Hrs. Tender has to be submitted till 21.09.21upto 16.00 hrs. by 'E' Tendering procedure and will be opened on 23.09.21 at 16.00 hrs. if

TMC/PRO/ T.P.D./521/21-22 SD/-

Dt.08.09.2021 Asst. Director Town Planning pls visit our official web-site Thane Municipal Corporation www.thanecity.gov.in

#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT on behalf of our Client, we are investigating the title of Mr. Chetar Ramanath Rai, legal heir of Mr. Ramanath C. Rai, R/o 16-C, Sagar Sangeet, 58, S B Road Near Colaba Bus Depot, Colaba, Mumbai-400005 in respect of premises being Office no 205, 2nd Floor, adm. 653.00 sq. ft. (built up area) Kshamalaya Premises Co-Op Society Ltd., 37, Survey No. 1421, New Marine Lines, Mumbai, 400020 alongwith Five Shares No 196 to 200 of Rs. 250/- under Share Certificate No. 40 dated 28/04/1980 endorsed in the name of Mr. Chetan Ramnath Rai (hereinafter, referred to as the "Said Premises")

 $If \ any \ person(s)/society/trust \ having \ any \ claim \ or \ right \ in \ respect \ of \ the \ Said \ Premises \ and \ / \ o$ any part thereof, by way of encumbrance, inheritance, share, sale, assignment, memorandun of understanding, development rights, liability or commitment or demand, exchange partition, mortgage, maintenance, lease, under-lease, lien, license, gift, possession partnership, tenancy, trust, charge, bequeath ,pledge, guarantee, easement, loans, FS consumption, Additional FSI consumption, advances, injunction, lispendens or any othe attachment, or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration, right of prescription or pre-emption or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate in writing with all supporting documents, to the undersigned within Seven (7) days from the date of publication of this notice of his/her/their share or claim, if any, failing which any such claim, right or interest sha be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes and sha not be binding on our clients in any manner whatsoever and any future transaction / transfe shall be done without reference to such claim and all claims, if any, of such person(s)

### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

(Description of the Said Premises) Premises being Office no. 205, 2nd Floor, adm. 653.00 sq. ft. (built up area) Kshamalaya Premises Co-Op Society Ltd., 37, Survey No. 1421, New Marine Lines, Mumbai, 400020 alongwith Five Shares No. 196 to 200 of Rs. 250/- under Share Certificate No. 40 dated

28/04/1980 endorsed in the name of Mr. Chetan Ramnath Rai ted this 9th day of August 2021 Dhiraj Jain – Managing Partne DM Associates

107, 1st floor, Vikas Building 11, NGN Vaidya Marg, Fort, Mumbai – 400 001



Air India Building, Nariman Point, 216, Backbay Reclamation, Mumbai-400 021 Phones: 022 22882307/22043058/22829721/22024048

Email: NarimanPoint.Mumbaisouth@bankofindia.co.in Ref. No. NRP/ADV/KJ/2021-44 02.09.2021

#### POSSESSION NOTICE

Possession of the Securities charged to the Bank under Section 13(4) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Whereas

The undersigned, being the authorized officer, of Bank of India, Nariman Point Branch, Air India Buiding, 216, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai-400 021, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, and in exercise of the powers conferred under Section 13(2) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 24.06.2021, calling upon the Borrower, M/s. CRP Beaumont Research (India) Pvt. Ltd. Mr. Hitesh Parmanand Asrani, Director, and Mr. Manish Rameshchandra Vyas, Director to repay the amount mentioned in the notice being Rs.4,14,43,672.14 (Rupees Four Crore Fourteen Lakh Forty Three Thousand Six Hundred Seventy Two and paise Fourteen) plus nterest within a period of 60 days from the date of receipt of the said

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public, that the undersigned has taken possession of the property described here in below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 02nd day of September, of the year

The Borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for total amount of being Rs. 4,14,43,672.14 (Rupees Four Crore Fourteen Lakh Forty Three Thousand Six Hundred Seventy Two and Paise Fourteen) and interest thereon.

## **Description of immovable Property**

All the part and parcel of the property consisting of Flat No. 1201 on the 12th Floor and 13th Floor, E Wing, Building No. 2 "BHARDWAJ" of Siddharai CHSL, Kajupada, Borivali (East), Mumbai-400066 situated at CTS No. 2220-C, 2220-D, Survey No. 345-C(Part), Village-Dahisar in name of Mr. Manish Vyas (Gurantor). Sd/-

Date: 02.09.2021 Place: Mumba

FORM No [See Regulation 33(2)

Authorised Officer

By Regd. A/D, Dasti failing which by Publication OFFICE OF THE RECOVERY OFFICE - I/II DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

NOTICE FOR SETTLING A SALE PROCLAMATION UNDER RULE 53 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOMRE TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993

> STATE BANK OF INDIA Versus

LANYARD FOODS LIMITED (CD1) LANYARD FOODS LIMITED

AT 5 VIKASH PARK JAI PRAKHI HOUSING CO OP SOCIETY JUHU TARA ROAD SANTACRUZ

(W) MUMBAI - 400049 (CD2) 2. HARESH DWARKADAS GANDHI

. AT 5 VIKASH PARK JAI PRAKHI HOUSING CO OP SOCIETY JUHU TARA ROAD SANTACRUZ (W) MUMBAI - 400049

(CD3) 3. SHAILESH DESAI

AT 7, MAHAVIR VIHAR, FLAT NO. 30/31, GARODIA NAGAR, GHATKOPAR (EAST) MUMBAI-400077

(CD4) 4. HIMANSHU S. GANDHI

AT A/5, INDRALOK, 90 FEET ROAD, GARODIA NAGAR, GHATKOPAR (EAST) MUMBAI 400077 - 400077

(CD5) 5. NAKUL S. MULLICK A-302, RAJKAMAL CO-OP- HSG SOC. JUHU VERSOVA LINK ROAD, 7 BANGALOWS ANDHERI (WEST) MUMBAI 400061

(CD6) SUDHA H. GANDHI at 5 vikas park jai pankhi housing co op society, opp. palm grove hotel JUHU TARA ROAD SANTACRUZ (W) MUMBAI 400049

(CD7) 7. PUNJAB NATIONAL BANK BRANCH OFFICE AT SECTOR I, VASHI, NAVI MUMBAI (CD8) 8. CO-OPERATIVE CENTRELE RAIFFEISEN BOERENFEENBANK B.A. (ROBOBANI

NEDERLAND)-Whereas you the was ordered by the Presiding Officer of DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT) who had issued the Recovery Certificate dated 27/03/2017 in OA/3344/2000 to pay to the Applicant Bank(s)/Financial Institution(s) Name of applicant, the sum of Rs. 167580547.17 (Rupees Sixteen Crores Seventy Five Lakhs Eighty Thousand Five Hundred Forty Seven and Paise Ten Seven Only) along with endentellite and future interest @16.25% Quarterly Rest w.e.f. 24/10/2000 till realization and costs of Rs 175000 (Rupees One Lakh Seventy Five Thousands Only), and whereas the said has not been paid, the undersigned has ordered the sale o ntioned immovable/Immovable property.

2. You are hereby informed that the 20/09/2021 at 10.30 A.M. has been fixed fo rawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are requested to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims o bilities attached to the said properties or any portion thereof **Specification of Property** 

Land & Tenanted commercial Building B+Ground + M+5 FloorsW/1#lift Amar

Chamber Kazi Syed Street, Mandvi Koliwada, Vadgadi Masjid Bunder West Mumba

400003, Old Survey Number 461 New S No. 2604 C S No. 294 Mandyi Division, Sono No. 4/38, Plot Area 112.50 Sq.MTrs. i.e. 134 Sq.yds. Bounded as :- North: Sugar House South : Add House, East : Narsi Nath Street, West : Kazi Sayed Street Given under my hand and the seal of the Tribunal, on this date: 03/09/2021



Recovery Office **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** 

## **PUBLIC NOTICE**

Mr. Mangilal A. Kanuga (alias Mangilal Mehta) is informing the Public at Large that he is a co-owner (with others) of all that piece and parce of Land admeasuring about 231 sq.yards or thereabouts and formerly pearing Collector Old no. 286 and New No. 1949 and Old Survey No. 2 and New Survey No. 7429 and bearing Cadastral Survey No. 688 o Girgaum Division alongwith all the Structures (including **Laxmi Nivas Building**) standing thereon situated at 21/23, Parsiwada 2<sup>nd</sup> Street, VP Road, Khetwadi, Mumbai, Pin Code - 400004 (hereinafter collectively

referred to as the said Property). Kindly note that Mr. Mangilal A. Kanuga (alias Mangilal Mehta) being co-owner of the aforesaid Property shall be dealing with his shares in the said Property by himself and he has not given any of the othe co-owners and/or third party any authority and/or power to deal with his share in the said Property. Any person or party intending to deal with the said Property in any form whatsoever will have to deal with Mr Mangilal A. Kanuga (alias Mangilal Mehta) directly for his share in the said Property. Incase if any person or party dealing with the said Property in any manner whatsoever without the approval of Mr. Mangilal A Kanuga (alias Mangilal Mehta) will be doing so at his/her/its own risl and Mr. Mangilal A. Kanuga (alias Mangilal Mehta) shall not be liable for the same in any manner whatsoever and if required Mr. Mangilal A Kanuga (alias Mangilal Mehta) reserves his right for taking necessary Dated this 09th day of September, 2021. Mr. Mangilal A. Kanuga

(Alias Mangilal Mehta)

Add: Shripal Metal Ltd. 45 C P Tank Road. Mumbai - 400004 Email id: hitheshmehta@gmail.com

## **GAMMON INDIA LIMITED**

CIN: L74999MH1922PLC000997 Regd. Office: Floor 3rd, Plot No. 3/8, Hamilton House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai-400 038 Website: www.gammonindia.com;

Email: investors@gammonindia.com, Tel.: +91 22 22705562 CORRIGENDUM TO THE NOTICE TO THE MEMBERS OF THE 99TH ANNUAL GENERAL MEETING

This corrigendum is being issued in partial modification to the notice to the members of Gammon India Limited for the 99th Annual General Meeting of the Company.

The members may kindly note that the following change with respect to Second Para of the notice : The Notice of 99th AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended March 31, 2021 along with login details for

joining the 99th AGM through VC/OAVM facility including e-voting has been sent on September 08th, 2021 through e-mail to all those members whose e-mail address were registered with the Company or Registrar and Share Transfer Agent or with their respective Depositor Participants ("DP") in accordance with the MCA Circulars and SEBI Circular, and the same are also available on Company's website (www.gammonindia.com), Stock Exchange's (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of Link Intime India Pvt. Ltd ("LIIPL") (https://instameet.linkintime.co.in). All other information as stated in the notice dated 8th September, 2021 will remain unchanged and read the above referred notice along with the corrigendum. This corrigendum is also placed on the website of the Company <u>www.gammonindia.com</u>.

> By Order of the Board of Directors For Gammon India Limited

Place : Mumbai

Niki Shingade **Company Secretary** 

#### **HILTON METAL FORGING LIMITED** Regd. Office: Unit B 510 Western Edge II Village Nr. W.E.Highway, Magathane,

Borivali, E Mumbai 400066

Tel: +91 22-40426565 Fax: +91 22 40426566 Email: secretarial@hiltonmetal.com Website: www.hiltonmetal.com CIN: L28900MH2005PLC154986 NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that the 16th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Wednesday, September 29, 2021 at 4.00 p.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"). The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the FY 2020-21 on Tuesday eptember 7, 2021 through electronic mode to the members who have registered the mail addresses with M/s. Link Intime India Private Limited, Registrar and Transfer ager ("RTA") of the Company/Depository Participant(s) ("DP") in accordance with the Circulars ssued by Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 and Circulars issued by SEBI dated May 12, 2020 and January 5, 2021. The Notice of the AGM and Annual Report of the Company for the financial year 020-21 is available on the Company's website at www.hiltonmetal.com and on the ebsite of BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com

Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('Act") and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, September 23, 2021 to Wednesday, September 29, 2021 (both days inclusive), on account of the AGM.

ursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Managemei and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Company s providing the e-voting facility to all its Members to cast their vote on all the resolutions set forth in the Notice of the AGM and the said Members may transact such business ontained in the said Notice through voting by electronic means by electronic voting stem provided by National Securities Depository Limited ("NSDL).

he details of remote e-voting are given below:
) The e-voting period will commence on Sunday, September 26, 2021 at 9:00 a.m. IST and ends on Tuesday, September 28, 2021 at 5:00 p.m. IST. Thereafter, the e-voting

module will be disabled.

The voting rights of Members shall be in proportion to their share of paid-up capital of the Company as on the cut-off date i.e. Wednesday, September 22, 2021. Once a vote is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently. The Company is also offering the facility for e-voting during the AGM for the members

attending the meeting, who have not cast their votes by remote e-voting. However Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM, may

A member can only opt for one mode of voting i.e. either through remote e-voting or e-voting during the AGM. If any member casts vote by more than one mode, then voting done through remote e-voting shall prevail. Any person, who acquires shares of the Company and becomes a shareholder afte

the dispatch of the Annual report and holding shares as on cut-off date i.e. Wednesday September 22, 2021 may obtain login ID & password for e-voting by sending a requestion at evoting@nsdl.co.in. case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

hareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section f www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 o send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, 'A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 at oting@nsdl.co.in. For Hilton Metal Forging Limited

Yuvraj Malhotra Chairman & Managing Director Place: Mumbai

## VIAAN INDUSTRIES LIMITED

Regd Office: Saisha Bungalow No. 10/87, Mhada, SVP Nagar, Janki Devi School Road Versova, Andheri (West), Mumbai – 400053. Contact: 022-6229 9999; E-mail: info@v-ind.com Website: www.v-ind.com; CIN No: L52100MH1982PLC291306 NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the members of Viaan Industries Limited ("the Company") will be held on Thursday, September 30, 2021 at 12.00 Noon (IST) through Video Conferencing (VC)/ other Audio Visual Means (OAVM) to transa

Noon (R5) into grow to extend that the Notice convening AGM.

In line with the MCA circulars dated May 05, 2020 read with circular dated April 08, 2020

April 13, 2020 and January 13, 2021 and SEBI circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively (Collectively referred to as "Applicable circulrs"), the AGM of th

Company is permitted to be held through VC/OAVM.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, Notice of AGM alon with the Annual Report for FY 2020 - 2021, inter-alia, including the e-voting instructions have been sent only by electronic mode on 7th September, 2021 to those Members whose email address are registered with the Company/ Depository Participant (DP) and to all shareholders whose names appear on the Register Member/ list of Beneficiary Owners as received from National Securities Depositories Limited (NSDL)/ Central Depository Services (India) Limited (CDSL). Members may note that the Annual Report FY 2020-2021 will also be available on the website of the Company www.v-ind.com, website of the Stoc Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Securities Depositor Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com. Members can attend and participate at the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

n compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has offered electronic voting facility (remote e-voting) for transacting the business through NSDL to enable the Members to cast their votes electronically. Additionally, the facility for voting through electronic means shall also be made available at the time of AGM and Membe attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting and e-votin at the AGM are provided in the Notice. Members whose names appears on the Register Members/ Register of Beneficial Owner

maintained by the Depositories as on the Cut Off date for voting i.e. September 23, 2021 shall be entitled to avail the facility of remote e-voting at the AGM. Any person, who acquire shares of the Company and become a member after dispatch of the Notice but before c Off date for voting i.e. September 23, 2021, may obtain the login id and password by sending a request to evoting@nsdl.co.in or contacting our RTA Purva Sharegistry (India) Pvt. Ltd a support agramment and the remaining support and suppor

able to cast their vote electronically beyond the said date and time and the remote e-votin module shall be disable for voting by NSDL thereafter Mr. Santoshkumar Pandey (Practici Company Secretary), Mumbai has been appointed as a Scrutinizer for conducting the remote E-voting process at the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting price to the AGM may also attend the AGM, but shall not be entitle to cast their vote again Members holding shares in physical from who have not registered their email address a requested to register their email addresses with respective depository participants and an requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfe Agent, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, by written letter mentioning name, folio number and omplete address along with self-attested copy of PAN card and self-attested address prod such as AADHAAR Card, Driving License, Election Identity Card, Passport) for updatin of e-mail ID support@purvashare.com
Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members & Sh.

Fransfer Book of the Company will remain closed from Wednesday, September 29, 2021 Fhursday, September 30, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM of the Compan

Any query or grievance in relation to voting by e-voting can be addressed to the NDSL o Registrars of the Company Purva Sharegistry (India) Pvt. Ltd and can be forwarded at emai

evoting@nsdl.co.in or support@purvashare.com

Shaiju Nai Managing Director (DIN: 09305551

For VIAAN INDUSTRIES LIMITED

KALYAN DOMBIVLI MUNICIPAL CORPORATION

**Water Supply Department TENDER NOTICE NO. 13/2021-22** 

Tenders are invited by the Commissioner, Kalyan Dombivali Municipal Corporation, Kaiyan in format through E-Tendering from the registered contractors (with CPWD/State PWD/CIDCO/MCGM/INDIAN RAILWAY/MJP) in appropriate

The blank tender forms and the detailed information will be available on www.mahatenders.gov.in from 09/09/2021 to 04/10/2021 up to 4.00 PM. The completed tenders are to be uploaded by

E-tendering on or before Dt. 04/10/2021 up to 04.00 PM and the tenders will be opened on Dt. 06/10/2021 at 11.00 AM if For more details and information visit Maharashtra's website www.mahatenders.gov.in. As per Government

Right to reject any or all tenders without assigning any reason there of is reserved by the Commissioner, and whose

KDMC/PRO/HQ/470 Dt. 08/09/21

**Hydraulic Engineer** Kalyan Dombivli Municipal Corporation Kalyan

मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा, हात धुवा ! त्री-सुत्रींचे पालन करा!

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act

. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate affairs (IICA), that M/s. J. K. Star, a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the

To carry on the business, whether in India or abroad, of producers, refiners, processors, polishers, commission agents, manufacturers, buyers, sellers, wholesellers, re-sellers, distributors, importers, exporters of and dealers in diamonds, gems, including industrial diamonds, all kinds of licenses, pearls, ornaments, jewellery, gold, silver, bullion, precious and semi-precious stones and materials of all kinds capable of being in connection with stoners, plated

3. A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed Company may be inspected at the registered office at GE-6051, G Block, Bharat

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate affairs (IICA), Plot no.6,7,8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon, Haryana, Pin code – 122050, within twentyone days from the date of publication of this notice, with a copy to the company at

Dated this 9th day of September, 2021 at Mumbai

Mr. Shaileshkumar Popatlal Lukhi (Partner)

(Partner)

Mr. Nandesh Popatbhai Lukhi

## <u>KILBURN ENGINEERING LTD.</u>

CIN : L24232WB1987PLC042956 Regd. Office: Four Mangoe Lane, Surendra Mohan Ghosh Sarani, Kolkata-700001 TEL: 033-2231-3337, 3450 FAX: 91-33-2231-4768 E-Mail: cs@kilburnengg.com; Website: www.kilburnengg.com **NOTICE OF AGM, BOOK CLOSURE & E-VOTING** 

(SEDI) (Itelemental consciously referred to as discussion), companies are another to instance, the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of the AGM dated 12th August, 2021.

Notice of the Meeting, setting out the business to be transacted thereat, together with the Financial Statements of the Company for the year ended 31st March, 2021, the Auditor's report and Director's report thereon for the said year have been sent to the Members to their registered

email addresses through E-mail. Notice is also given that in terms of Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, the Company is offering E-Voting facility to its Members holding equity shares on cut-off date of 22-09-2021 in respect of business to be transacted at the 33rd Annual General

The particulars relating to E-Voting in terms of Rule 20 of the Companies. (Management 8 The date of completion of sending the Notices: 07.09.2021 II) The date and time of commencement of E-Voting :  $\,25.09.2021$  at  $10.00\,a.m.$ 

III) The date and time of end of E-Voting: 28.09.2021 at 5:00 p.m. Voting shall not be allowed

V) Contact Details of the persons/s responsible to address the grievances connected with electronic voting or difficulties during video conferencing :

E-mail Address

Phone No. helpdesk.evoting@cdslindia.com (033) 3297 4880 / 1800225533 By order of the Board Kilburn Engineering Limited



Notice is hereby given that Share Certificates of HPCL's shares ₹10/- each, as detailed below are stated to have been lost. No. of Distinctive No. Folio No. Name of Shareholders Cert. No.

Rajeshwar Prasad 850530 200492501 200492600 100 0050104 Jt1: Sonadevi 1208309 288462496 288462545 50 Jt2: Neelam Kumari HPCL proposes to issue Duplicate Share Certificates in lieu of the lost Share Certificat

address given above f no claim(s) and / or objection(s) is / are received within 15 days from the date o publication of this notice. HPCL will consider the issue of Duplicate Share Certificates in

\* SEBI Advisory - Update Bank details to receive dividend electronically. \*\* हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

शेयर प्रमाणपत्र क्षति की सूचना

तदद्वारा सूचना दी जाती है कि एचपीसीएल के शेयर प्रमाणपत्र जिनका अंकित मूल्य 10/– रुपये प्रति

शेयर है, कहीं खो गए हैं जिसका विस्तृत विवरण नीचे दिया जा रहा है: डिस्टिंक्टिव संख्या क्रमांक फोलियो शेयरधारकों प्रमाणपत्र शेयरों की तक संख्या राजेश्वर प्रसाद 200492501 850530 200492600 100 0050104 Jt1: सोनादेवी 1208309 288462496 288462545 Jt1: नीलम कुमारी

From To Shares

(कंपनी सचिव)

\*\* SEBI सलाह – इलेक्ट्रॉनिक रूप से लाभांश प्राप्त करने के लिए बैंक विवरण

Circular जीएसटी-१०१७/प्र.क्र.८१/कराधान०१, दिनांक १९/०८/२०१७ bidder should quote the offer considering GST Tax wide submitting

decision will be final and legally binding on ail the tenderer.

Sd/-

Form No. URC-2

[Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 20141

Companies Act, 2013, as a Company limited by shares.

2. The principal object of the company is as follows:articles of coins, metals and therewith

Diamond Bourse, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051.

its registered office as stated above.

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting of the Company will be held on 29th September, 2021 at 11.00 a.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM). In compliance with General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEB1/H0/CFD/CMD1/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'Circulars'), companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of members at a compron years. Hence the AGMs

Notice pursuant to Section 91of the Companies Act, 2013 is also given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 23rd September 2021 to 29th September, 2021 (both days inclusive) for the purpose of the Annual General

beyond the end date and time mentioned above. The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM.

IV) Website address of the Company and the Agency where notice of the Meeting is displayed Company: www.kilburnengg.com CDSL: www.cdslindia.com

Arvind Baioria Date : 07-09-2021

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

If any person(s) has / have any claims in respect of said shares or any objection(s) for issuance of the Duplicate Share Certificates in favour of the said applicants he / she they should lodge claim(s) or objection(s) with HPCL at its registered office at the

favour of the said applicants. PLACE: Mumbai V MURALI DATE: 09/09/2021 (Company Secretary)

पंजीकृत कार्यालयः 17, जमशेदजी टाटा रोड, मुंबई - 400 020. सीआईएन: L23201MH1952GOl008858

चपीसीएल द्वारा खोए हुए शेयर प्रमाणपत्र के एवज में डुप्लीकेट शेयर प्रमाणपत्र जारी करने का प्रस्त देया जाता है। यदि कोई भी व्यक्ति/व्यक्तियों के पास उपरोक्त शेयर संबंधी कोई दावा या कथित आवेदनकर्ता के नाम पर डुप्लिकेट शेयर जारी करने संबंधी कोई आपत्ति है तो वे दावा (दावे) या आपत्ति रचपीसीएल के पंजीकृत कार्यालय में ऊपर दिए गए पते पर दर्ज करा सकते हैं।

यदि कोई दावा (दावे) और / या आपत्ति (आपत्तियां) इस नोटिस के प्रकाशन की तारीख से 15 दिने के भीतर प्राप्त नहीं होती है तो एचपीसीएल कथित आवेदकों के पक्ष में इप्लीकेट शेयर प्रमाणपत्र जार करने के मद्दे पर विचार करेगी।

स्थानः मंबर्ड दिनाकः 09/0<u>9/2021</u>



जोडपत्र (नियम ८(१)

कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २८/०४/२०२१ रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. मनीराम रामधर पाल आणि सौ. गीता मनीराम पाल यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. २०४८७१०/ - (रुपये वीस लाख अट्टेचाळीस हजार सातशे दहाँ मात्र) अधिक त्यावरील व्याज सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात

रकमेची परतफेड करण्यास वरील कर्जदार <mark>श्री. मनीराम रामधर पाल आणि सौ. गीता</mark> **मनीराम पाल** असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्रारे सचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) महताचता नियम / अन्तये / मध्टेंबर २०२१ रोजी घेतला आहे

विशेषतः कर्जदार श्री. मनीराम रामधर पाल आणि सौ. गीता मनीराम पाल आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया, उल्हासनगर शाखा यांस रक्कम रु. २०४८७१०/-(रुपये वीस लाख अट्टेचाळीस हजार सातशे दहा मात्र) अधिक त्यावरील व्याजसाठी भाराअधीन राहील. स्थावर मिळकतीचे वर्णन

निवासी फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, महावीर अपार्टमेंट, ब्लॉक क्र. सी-२५, नेताजी चौक, देव समाज रोड, उल्हासनगर ४२१००४ जिल्हा ठाणे मोजमापीत १०५० चौ.फु.

दिनांक: ०८/०९/२०२१ प्राधिकृत अधिकारी सेंट्ल बँक ऑफ इंडिया स्थळ : उल्हासनगर

प्रपत्र एनसीएलटी-३ए याचिकेच्या तपशिल देणारी जाहीरात (नियम ३५ पहा)

रार्ष्ट्र	ोय कंपनी विधी न्या	याधिकरणासमो	₹
	मुंबई येथील र	ब्रंडपीठ	
₹	गी. ए. (सीएए)/५/	एमबी/२०२१	
	धेत सी.पी. (सीएए		१०२१
	कंपनी अधिनियम २०	१३ च्या प्रकरणात	
	आणि		
	कंपनी अधिनियम २०	१३ च्या कलम २३	० ते २३२ आणि इतर प्रयोज्य तरतुर्द
	सहवाचता कंपनीज (	कॉम्प्रोमायझेस, अं	रिंजमेंटस् ॲण्ड ॲमलामेशन्स) रुल्स
	२०१६ च्या प्रकरणात		
	आणि		
	ट्रान्सेसिया बाओ-मे	डिकल्स लिमिटेड	: (''ट्रान्सानिया'' किंवा ''विभत्त
	कंपनी'') आणि वझि	रानी प्रॉपर्टीज प्रायव	हेट लिमिटेड (''व्हीपीपीएल'' किंव
			ानी रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेर
	(''व्हीआरपीएल''ी	किंवा ''नवीन कं	पनी २'') आणि त्यांचे संबंधि
	भागधारकांच्या व्यवस	थेच्या योजनेच्या प्र	करणात
ट्रान्सेसिया बायो-मेडिकल्स लिमिटेड			
कंपनी अधिनियम १९५६ च्या तरतुदीन्वरं			)
जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ट्रान्सेसि			)
चांदिवली स्टुडिओ रोड, मुंबई, महाराष्ट्र-			)
सीआयएनः यु३३११०एमएच१९८५पीएर			पहिली याचिकाकर्ता कंपर्न
	आणि		
वझिरानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड			
कंपनी अधिनियम १९५६ च्या तरतुदीन्वर			)
जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ट्रान्सेसि			)
चांदिवली स्टुडिओ रोड, मुंबई, महाराष्ट्र-			)
सीआयएनः यु७२१००एमएच१९९९पीएर			दुसरी याचिकाकर्ता कंपर्न
	आणि		

सीआयएनः यु७०१०९एमएच२०२०पीएलसी३४६६५६ याचिकेची सूचना ट्रान्सेसिया बायो-मेडिकल्स लिमिटेड ('विभक्त कंपनी') आणि विझरानी प्रॉपटीज प्रायव्हेट लिमिटेड ('नवीन कंपनी १' आणि वझिरानी रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेड ('नवीन कंपनी २') दरम्यान व्यवस्थेच्या योजनेच्या मंजुरीकरिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर प्रयोज्य तरतुदीन्वये संयुक्त याकिचा १२ ऑगस्ट, २०२१ रोजी

वझिरानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड

कंपनी अधिनियम १९५६ च्या तरतुदीन्वये स्थापित कंपनी

जिचे नोंदणीकत कार्यालय आहे. टान्सेसिया हाऊस. ८.

चांदिवली स्टुंडिओ रोड, मुंबई, महाराष्ट्र-४०००७२

ऱ्यायाधिकरण, मुंबई खंडपीठासमोर, सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली आहे. कोणीही व्यक्ती सदर याचिकेच्या बाजूने किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर याचिकाकर्त्याच्या वर्किलांकडे पोहोचेल अशा पध्दतीने त्यांच्या नाव आणि पत्यासह त्यांच्या किंवा त्यांच्या विकलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतुची सूचना याचिकाकर्त्यांच्या विकलांकडे पाठविणे आवश्यक आहे. जेथे त्यांना याचिकेला विरोध करायचा आहे, विरोधाची पार्श्वभूमी किंवा त्यांच्या शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह सादर करणे आवश्यक आहे.

याचिकाकर्ता कंपन्यांद्वारे सादर करण्यात आली होती आणि सदर याचिका २८ सप्टेंबर, २०२१ रोजी राष्ट्रीय कंपनी विधी

योचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर निम्नस्वाक्षरीकारांद्रारे

श्री. हेमंत सेठी. ठिकाणः मुंबई १६०२, नव परमाणू, अमर सिनेमा मागे, चेंबूर, मुंबई ४०००७१

## Indian Bank इंडियन<u> बैंक</u>

ीबीडी बेलापुर शाखा : शॉप क्र. ९,१० आणि ११, बालाजी भवन, सेक्टर ११, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई- ४०० ६१४

मागणी सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकर्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

१) सौ. मीना अल्पेश जोशी २) श्री. अल्पेश सुरे

. दोन्ही र/ये येथे १: फ्लॅट क. ए-३०३. पंचणील रेसिडन्सी सीएचएस लि.. महावीर नगर डहाणकरवाडी

दोन्ही र /ये येथे २: फ्लॅट क. २०१. २ रा मजला. बी विंग. डमा. क. २. डमा पंचशील रेसिडन्सी सीएचएस लि. . महावीर नगर डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई- ४०० ०६७.

. विषय : इंडियन बँक वाशी जुह रोड शाखेकडील तुमचे आयएनडी गहाण टर्म कर्ज खाते क्र. ६१६१४०२५४५ पहिले तुम्ही आणि दुसरे तुम्ही वैयक्तिक आणि कर्जाकरीता कर्जदार आहात आणि दुसरे यांनी घेतलेल्या कर्ज घेतलेल्य कर्ज खात्यासाठी तारण म्हणून तुमच्या मत्तांचा प्रस्ताव दिलेला आहे. तुम्ही पहिले आणि दुसरे च्या विनंतीवरुन तुम्ही पहिले आणि दुसरे यांना दिलेल्या बींकंग बिझनेसमधील सुविधा मंजूर

l	अनु क्र. सुविधेचा प्रकार		सुविधेचा प्रकार	मर्यादा (रक्कम रु. यात)	
l	१	आयबी	एचएल	रु.४९.०० लाख (रु. एकोणपन्नास लाख मात्र)	
l	तुमच्यापैकी पहिले आणि दुसरे यांनी खालील प्रत्येक सुविधेसाठी खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत :				
l	दिनांकीत गृहकर्जाकरीता झाल्याच्या निश्चितीचे पक्ष			दस्तावेजांचा प्रकार	
			दिनांकीत गृहकर्जाकरीता झाल्याच्या निश्चितीचे पक्ष	कीत डिमांड प्रॉमिसरी नोट, बी) डी–९६: १४.०९.२०१३ टर्म लोन करार, सी) डी–३२ (समतुल्य गहाण निर्माण तकारांद्वारे बँकेला पत्र) दिनांक: ०८.१०.२०१३, डी) डी ११: ९.०८.२०१९ दिनांकीत डेब्ट कम सिक्युरीटी ॲक्नॉलेजमेंट	

वरील सदर कर्जाच्या परतावा तुम्ही फ्लॅट क्र. २०१, बी विंग, २ रा मजला, पंचशील रेसिडन्सी सीएचएस. लि. महाचीर नगर, इहाणूकरवाडी, कांदिवली (प), मुंबई- ४०० ०६७ वेथे स्थित मिळकतीच्या गहाणाद्वारे तारण आहे. व्याजासह एकत्रित रक्कम बुकती करण्यासाठी वारवार विनंती करूनही तुम्ही सगळ्यांनी जे संयुक्तपणे आणि वेगवेगळी बांधील आहेत यांनी थकबाकी रकमेची परतफेड करण्यात आणि मान्य केत्यानुसार कसूर केली आहे. कर्ज खाते हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्वानुसार ०५.०१.२०२१ पासून नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. ०१.०९.२०२१ रोजीस तुमच्याद्वारे देय थकबाकी रक्कम रु. ४७,०२,१७५.२८/- (रुपये सत्तेचाळीस लाख दोन

हजार एकशे पंच्याहत्तर आणि पैसे अट्ठावीस मात्र) आणि सदर रकमेवर प्रदानाच्या तारखेपर्यंत ०१.०९.२०२१ पासू-मान्य केलेल्या दराने पुढील व्याज इतकी आहे.

सिक्युरिटायझेशन अंण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अंण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट अंक्ट २००२ अन्वये कर्जदार म्हणजे बँकेद्वारे वित्तीय सहाय्य मंजूर केलेली किंवा कोणतीही हमी दिलेली किंवा कोणतेही गहाण/प्रभार निर्माण केलोली/बैंकेद्वारे मंजूर केलेल्या वित्तीय सहाय्याकरिता तारण ठेवणारी कोणीही व्यवती. त्यामुळे तुम्ही सर्व आणि प्रत्येकाला कलम १३(२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर तारखेपासून

त्या तारखेपर्यंत सदर तारखेपासून व्याजासह एकत्रित रोजीसची **रु. ४७,०२,१७५.२८/- (रुपये सत्तेचाळी**से **लाख दोन हजार एकशे पंच्याहत्तर आणि पैसे अट्ठावीस मात्र)** ची थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूरवार ठरल्यास बैंकेला सदर ऑवट अन्वये तुम्हाला कोणत्याही पुढील संदर्भाशिवाय तारा हितसंबंधाच्या अंमलबजावणीचा तिचा हक्क वापरणे भाग पडेल. तुम्ही सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यास कसूर केल्यास बँक येथील खालील परिशिष्टात दिलेल्या तारण मत्ताच्या विरोधात ॲक्टच्या कला १३(४) अन्वये तिच्या अधिकाराचा वापर करेल सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या समाप्तीनंतर आणि मागणीचे पालन करण्यास तुम्ही कसूर केल्यावर बँक ॲक्ट अंतर्गत तिच्या हक्काचा वापर करण्यासाठी कब्जा घेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल.

कृपया नोंद्र घ्यावी की ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार वैंकेची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सदर सूचनेच्या तारखेनंतर विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने तारण मतेचे (येथील खालील परिशिष्टात दिलेल्या) हस्तांतर करु

'आम्ही सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतदींकडे लक्ष वेधत आहोत, ज्या अंतर्गत तुम्ही तारणांवरित विमोचनाचा तुमचा हक्क वापर शकता.'' नमूद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला देण्यात येणारी सूचना ही बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही उपायांन

बाधा न आणता आहे. कृपवा च्यानात ठेवावे की, ही सूचना प्राप्त केलेल्या करावयाच्या आदेश निष्पादनाची कार्यवाही आणि डीआरटी/आरओ आणि डीआरटी/डीआरएटी/कोर्ट यांच्यासमोर सध्या प्रलंबित प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी बँकेच्या अधिकाराला बाधा न आणता दिली आहे.

कृपया नोंद घ्यावी बँकेने इतर अनुषंगिक दायित्वे तसेच तुमच्या वतीने स्थापित आणि जारी केलेले लेटर ऑफ क्रेडिट आणि . थकीत बिल डिस्काऊंटिंग, बँक गॅरंटी अंतर्गत उद्भवणारे दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक्क राखून ठेवला आहे.

निम्नस्वाक्षरीकार हे उपरोक्त कलम १३ अन्वये अधिकाराचा वापर करणे आणि सदर सूचना जारी करण्यासाठी बँकेचे यथायोग्य प्राधिकृत अधिकारी आहेत.

परिशिष्ट

	मत्तेचा विनिर्दिष्ट तपाशिल ज्यामध्ये तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत ते खालील प्रमाणे:		
- 1	मिळकतीचे समतुल्य गहाण	फ्लॅट क्र. २०१, बी विंग, २ रा मजला, पंचशील रेसिडन्सी सीएचएस. लि., महावीर नगर, डहाणूकरवाडी, कांदिवली (प), मुंबई - ४०० ०६७	
ı	प्लॉटच्या सीमा	उत्तरेला किंवा त्यादिशेने: पालिका गार्डन प्लॉट	

दक्षिणेला किंवा त्यादिशेने: प्रॉफिट सेंटर इमारत पूर्वेला किंवा त्यादिशेने: निसर्ग सीएचएसएल रचमेला किंवा त्यादिशेने: रोड प्राधिकृत अधिकारी इंडियन बँक करीता, सीबीडी बेलापूर शाखा दिनांक : ०१.०९.२०२१ ठिकाण : नवी मुंबई

दिनांक: ०८.०९.२०२१

महाश्री ट्रेडिंग लि.

नोंदणीकृत कार्यालयः युनिट बी/२१, तळमजला, राज इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स प्रिमायसेस को. ऑप. सोसा. लि, मिलिटरी रोड, मरोळ, मुंबई - ४०००५९ दूरध्वनीः ०२२-२४१२४५८७ फॅक्सः ०२२-२४१२४५९१,

सीआयएनः एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४९१८ सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्या. ४.०० वा. नोंदणीकृत कार्यालयः युनिट बी/२१, तळमजला, राज इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स प्रिमायसेस को. ऑप. सोसा. लि, मिलिटरी रोड, मरोळ, मुंबई - ४०००५९ येथे ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरिता ३७ वा वार्षिक अहवालामधील समाविष्ट सूचनेप्रमाणे व्यवसायाच्या त्र्यवहाराकरिता घेण्यात येणार असून सर्व सभासदांना वैयक्तिकरित्या त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी/पत्त्यावर पाठेविण्यात आले आहे. कंपनीचे संकेतस्थेळ www.mahashreetrading.co.in, बीएसई संकेतस्थळ www.bseindia.com आणि सीडीएसएल संकेतस्थळ www.cdsl.com यावर सूचना उपलब्ध आहे.

सदर सूचनेत समाविष्ट सूचनेप्रमाणे व्यवसायाच्या व्यवहाराकरिता ई-वोटिंग सुविधा कंपनी देत आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. सुरू होत असून सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्या. ५.०० वाजता संपेल. कट ऑफ तारीख अर्थात २१ सप्टेंबर, २०२१ रोजी असणारे भौतिक अथवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपातील धारण केलेले शेअर्स असणारे सदर कालावधीदरम्यान कंपनीचे भागधारक हे त्यांचे मत इलेक्ट्रॉनिकली देऊ शकतात. २७ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्या. ५.०० वाजल्यानंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग मोड्युल बंद करण्यात येईल.

एजीएमच्या सूचनेनंतर पण कट ऑफ तारखेपूर्वी कंपनीचे कोणीही सभासद झाले असेल आणि ज्या व्यक्तींनी शेअर्स संपादित केले असतील त्यांनी एजीएमच्या सूचनांचे पालन

ज्या सभासदांना ई-वोटिंगची सुविधा प्राप्त नाही त्यांनी लेखी स्वरूपात आपली सहमती अथवा असहमती दर्शवावी, कंपनीने त्यासाठी बॅलेट स्वरूपाची सुविधा दिली आहे आणि एजीएममध्ये बॅलेट पेपरद्वारे (पोल) सुविधा देण्यात येईल.

कट-ऑफ तारखेरोजी ज्या सभासदांचे नाव नोंदणीकृत करण्यात आले असेल केवळ त्यांनाच वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-वोटिंग/वोटिंगची सुविधा प्राप्त करण्याचा अधिकार असेल.

रिमोट ई-वोटिंगसंदर्भात कोणत्याही शंका अथवा गाऱ्हाणे असल्यास, सभासदांनी भागधारकांकरिता फ्रिकेंटली आस्क्ड केश्नन्स (FAQs) याचा संदर्भ घ्यावा आणि भागधारकाकरिता ई-वोटिंग युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध आहे अथवा इलेक्ट्रॉनिक मिन्सद्वारे मतदानाकरिता सुविधेसह कोणतेही गाऱ्हाणे असल्यास, श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०००१३ येथे कळवावे अथवा helpdesk.evoting@cdslindia.com यावर ईमेल करावा अथवा . ०२२-२३०५८७३८, ०२२-२३०५५८५४२/४३ येथे कॉल करावा आणि बॅलेट स्वरुपात मतदानाकरिता सुविदेच्या बाबतीत कोणतेही गाऱ्हाणे असल्यास, कृपया श्री. बाबुलाल शर्मा, युनिट बी/२१, तळमजला, राज इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स प्रिमायसेस को. ऑप. सोसा. लि, मिलिटरी रोड, मरोळ, मुंबई - ४०००५९ यांच्याकडे संपर्क साधावा. याद्वारे सूचना देण्यात येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतूकरिता कंपनीच्या सभासदांची नोंदणी आणि हस्तांतरण पुस्तिका बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ पासून ते मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस मिळून) बंद राहील.

महाश्री ट्रेडिंग लि. करिता दिनांक - ८ सप्टेंबर, २०२१

## ्र<sub>प्रवा</sub> वीर ग्लोबल इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : शॉप नं. ४७, शाळीभद्र रिजन्सी शाळीभद्र नगर, १०० फूट रोड, युनियन बँकेच्या मागे, नालासोपारा (पू.), ठाणे शहर, महाराष्ट्र –४०१२०९े. ई-मेल : ipoveer@gmail.com वेबसाइट : www.veergloballtd.com सीआयएन क्रमांक : U45309MH2012PLC225939

सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की. स्पष्टिकरण. संचालकांचा अहवाल व दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्य वित्तीय वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाकरिता लेखापरीक्षकांचा अहवाल यासमवेत पाठवण्यात भालेल्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी **वीर ग्लोबल इन्फ्राकन्स्ट्रक्श**न लिमिटेडची १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. ३०.०९.२०२१ रोजी दु. ४.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी), अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते डिपॉझिटरीज् वा कंपनीकडे नोंदवलेले आहेत अशा भागधारकांन एजीएमची सूचना व २०२०–२१ करिताचा वार्षिक अहवाल दि. ०८.०९.२०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यम ातून पाठवण्यात आलेला आहे. वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.veergloballtd.com वर्रह

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०९५ त्र्या विनियमन ४४ (१) यांच्या अनुपालनांतर्गेत कंपनी आपल्या सभासदांना सूचनेत विहित सर्व ठरावांव एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन सीडीएसएलद्वारे पुरविण्यात आलेल्या एजीएमच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (परोक्ष ई-मतदान)मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे परोक्ष ई-मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे

परोक्ष ई-मतदान सोमवार, दि. २७.०९.२०२१ रोजी (स. ९.००वा.) सुरू होईल व बुधवार दि. २९.०९.२०२**१ रोजी (सायं. ५.०० वा.)** संपेल. तत्पश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्युल अकार्यर

सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २३.०९.२०२१ रोजीनुसार कंपनीच्या प्रदानित भागभांडवलातील सभासदांच्या मतदान हक्कांच्या प्रमाणात असेल. सभासदाद्वारे ठरावावर एकद मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही.

एखाद्या व्यक्तीने दि. २७.०८.२०२१ पश्चात कंपनीचे समभाग संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, दि. २३.०९.२०२१ रोजीनुसा भागधारक असल्यास सदर व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून लॉग

निर्धारित प्रारंभ वेळेच्या १५ मिनिटे आधी व्हीसी/ओएव्हीएमद्वारे १० व्या एजीएममध्ये सहभागार्च सुविधा खुली होईल व ती १० वी एजीएम प्रारंभापश्चात १५ मिनिटांकरिता अर्थात दु.३.४५ ते दु. ४.१५ या वेळेत लॉग इन अर्हता वापराद्वारे खुली असेल.

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे ठरावावर मत

न दिलेले सभासद सभेदरम्यान मत देण्यास पात्र असतील.

६. ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे त्यांचे मत दिलेले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील परंतु त्यांना सभेमध्ये पुन्हा मत देता येणार नाही. –मतदानासंदर्भात काही शंका/तक्रारी असल्यास सभासदांनी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल)

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि., ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन प्युच्युरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंडुस, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३ यांना संपर्क साधावा किंवा helpdesk.evoting@cdsl.india.com येथे ई-मेल पाठवावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ येथे

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ चे विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे अशीही सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे सभासदांचे रजिस्टर दि. २४.०९.२०२१ ते दि 30.09.२0२१ टरम्यान बंट राहील

सदर जाहीर सूचना कंपनीची वेबसाइट www.veergloballtd.com वरही उपलब्ध आहे.

वीर ग्लोबल इन्फ्राकन्स्टक्शन लिमिटेड करित विजयभाई वागजीभाई भन्साली दिनांक: ०८.०९.२०२१

## हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय :** युनिट बी ५१०, वेस्टन एज २ व्हिलेज, पश्चिम द्वतगती महामार्गाजवळ, मागाजाणे, बोरिबली (पू.), मुंबई ४०० ०६६. दूर. :+ ९१ २२ ४०४२६५६५ फॅक्स : + ९१ २२ ४०४२६५६६ ई-मेल : secretarial@hiltonmetal.com

वेबसाइट : www.hiltonmetal.com सीआयएन : L28900MH2005PLC154986

## भागधारकांना सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, ु पुरुष्पा पुरुषा (पुरुष्पा) कार्या कार्या कार्या कार्या के प्रति वा किस्ति कार्या कार्या कार्या कार्या कि प्र है. १९.०९, २०२१ रोजी दु. ४.०० वाजता विह्हींओं कॉन्फरिसींग (''व्हीसी') वा अंदर ऑडिंओ व्हिज्युअल मीन्स् (''ओएव्हीएम') या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. कॉर्परिट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी परिपत्रक दि. ८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० व १३.०१.२०२१ तसेच सेबीद्वारे जारी परिपत्रकदि. १२.०५.२०२० व दि. १५ ०१ २०२१ यांच्या अनुपालनातर्गत ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते में . लिंक इनटाइम इंडिया पायव्हें लेमिटेड - कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') /डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी'') यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सचन . ०७.०९.२०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आली आहे. एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.hiltonmetal.com वर तसेच बीएसईर्च मसाइट www.bseindia.com वर व एनएसईची वेबसाइट www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

पुढे, कंपन्या कायदा, २०१३ (''कायदा'') चे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता थुंड, कंपन्या कावदा, २०१२ ( भारत्या ) च ज्युड्ज्य २२ च जार्च्या हुए । विनियमम, २०१५ चे विनियम २१ (''सूची विनियम') थांच्या अनुपालनांतांत बाह्रारे सूचना देण्यात येत आहे की एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक गुरुवार, दि.२३.०९.२०२१ ते बुधवार, दि २९.०९.२०२१ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

कायद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व सूची विनियः नांच्या विनियमम ४४ यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सामासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्वे ठरावांवर मत देण्याकरिता ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे व सदर सभासद नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड ''एनएसडीएल'') द्वारे पुरविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे इलेक्ट्रॉनिक सोधनांद्वारे मतदानाच् ध्यमातुन मतदान करू शकतील.

परोक्ष ई-मतदान रविवार, दि. २६.०९.२०२१ रोजी (स. ९.०० वा.) (भा. प्र. वे.) सुरू होईल व मंगळवार, दि. २८.०९.२०२१ रोजी (सायं. ५.०० वा.) (भा. प्र. वे.) संपेल. तत्पश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्यूट

सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात बुधवार, दि. २२.०९.२०२१ रोजीनुसार कंपनीच्या प्रदानित भागभांडवलातील सभासदांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. सभासदादारे ठरावावर एकदा मत दिल्यानंत पढे त्याला ते बदलता येणार नाही

ज्या सभासदाने परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले नसेल अशा सभेमध्ये उपस्थित सभासदांकरित कंपनी एजीएमदरम्यान ई-मतदानाची सविधाही उपलब्ध करून देत आहे. तथापि, एजीएमच्या आधी सभासदाने परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले असल्यास सदर सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकेल, परंतु त्याला मत देता येणार

सभासद मतदानाचा केवळ एकच पर्याय अर्थात परोक्ष ई-मतदान वा एजीएमदरम्यान ई-मतदान निवडू शकतो. सभासदाने एकाहून अधिक स्वरूपात मतदान केलेले असल्यास परोक्ष ई-मतदानाद्वारे दिलेले मत वैध ठरेल

एखाद्या व्यक्तीने वार्षिक अहवालाच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात बुधवार, दि. २२.०९.२०२१ रोजीनुसार भागधारव असल्यास सदर व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल होणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी सभासदांनी www.evoting.nsdl.com च्या download section व

उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manua गचावे किंवा टोल फ्री क्र. १८००२२२९९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधावा किंवा कु.पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल, ४ था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ यांना evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधावा हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड करित

युवराज मल्होत्रा

FEDERAL BANK

मुंबई घाटकोपर शाखा तळ मजला, ट्रिकाल सीएचएस लि., ९० फूट रोड, घाटकोपर पूर्व, मुंबई-४०० ०७५. द्र.: ०२२-२५०१ २७२२/०२२-२५०१ २८२२ ईमेलः mumb@federalbank.co.in

सर्व संबंधित आणि सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, सोने दागिने हे खालील नमूद सोने कर्ज खात्याअंतर्गत **दि फेडरल चँक लि**. च्या मुंबई घाटकोपर शाखेकडे तारण आहेत, जे विमोचनाकरिता थकीत आहेत आणि जे वारंवार सूचना पाठवूनहीं विमोचित करण्यात आलेले नाहीत, दि. २०.०९.२०२१ रोजीस किंवा ा पूर्वी खाते बंद न केल्यास ते खाजगी विक्रीद्वारे विकण्यात येणार आहेत.

खाते क्रमांक	ग्राहकाचे नाव
१८०५६१०००३७८२१	मनोहर वसंत सोशटे
१८०५६१०००४०६३५	जयेश वसंत जाधव
१८०५६२०००८३७५	महेश दशरथ चव्हाण
१८०५६२०००८३८३	महेश दशरथ चव्हाण
१८०५६१०००३९६११	विपिन कुमार जितेंद्र कुमार उपाध्याय
१८०५६१०००३९००९	सुवर्णा उदगीरी
१८०५६१०००३९१२४	जयेश वसंत जाधव
१८०५६२०००८५०८	श्रीनिवास वेणुगंटी
१८०५६२००००८५१६	विपिन कुमार जितेंद्र कुमार उपाध्याय
१८०५६२००००८५३२	परेश हिमातलाल व्यास
१८०५६२०००८६३१	सोनल हेमल ठकर
१८०५६१०००३९८१९	कविता विजय कांबळे
१८०५६२०००८५५७	अशोक अचार
१८०५६२०००८५८१	अशोक अचार
१८०५६२०००८६१५	अशोक अचार
	सही / -

शाखा मुंबई घाटकोप

## **RELIANCE**

जाहीर सूचना

याद्वारे सूचीत करण्यात येते की, रिलायन्स मिडीयावर्क्स लिमिटेडच्या सभासदांची ('द कंपनी') ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा केवळ ई-व्होटींग सुविधेद्वारे एजीएम सूचनेमध्ये नमूद कामकाज करण्यासाठी गुरूवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ०२.०० वा. (भाप्रवे) व्हीडीयो कॉन्फरन्सींग (''व्हीसी'')/इन्य ऑडीयो व्हीज्युअल साधनांद्वारे

सदर एजीएम कंपनी कायदा, २०१३ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्राल्याद्वारे वितरीत ५ मे, २०२०, ८ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल, २०२० आणि १३ जानेवारी. २०२१ दिनांकित परिपत्रकांच्या अनुपालनाध्ये होईल. एजीएममध्ये प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा **उपलब्ध नसेल.** एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक) माध्यमाद्वारे सहभागी होण्याकरीताच्या सूचना एजीएम सचनेमध्ये देण्यात आल्या आईत

ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते कंपनी किंवा सीडीएसएल/एनएसडीएल ('डीपॉजिटरीज') यांच्याकडे नोंदविलेले आहेत त्या सभासदाना वार्षिक अहवाल २०२०-२१ आणि एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठविण्यात आली आहे आणि कंपनीचे संकेतस्थळ www.reliancemediaworks.com आणि केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट (केफिनटेक), ई-व्होटींग एजन्टच्या (https://evoting.kfintech.com/) वरही उपलब्ध असेल.

प्रत्यक्ष स्वरुपात भाग धारक असलेला कोणताही सभासद त्याचा ई-मेल आयडी कंपनीच्या संकेतस्थळ <u>http://www.reliancemediaworks.com/</u> Registrationof-Shareholders-information.aspx वर त्यामध्ये दिलेल्या चे अनुसरण करून नोंदवू राकतो आणि इलेक्ट्रॉनिक प्रारूपामध्ये भागधारक असलेला कोणताही सभासद त्याचा ई-मेल आयडी संबंधीत डीपॉजिटरी पार्टीसीपंट्स 'डीपीज' कडे नोंदणी/अद्ययावत करू शकतो ई-एजीएमच्या संचलन आणि रिमोट ई-व्होटींग पुरविण्यासाठी कंपनीने अधिकृत एजन्ट म्हणून केफिनटेकची सेवा नियुक्त केली आहे. सभासद रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स. १०.०० वा. (भाप्रवे) पासून बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत त्यांचे मतटान ऑनलार्डन करू शकतील रिमोट ई-व्होटींग कालावधी समाप्त झाल्यानंतर, सुविधा निष्क्रिय करण्यात येईल. एजीएम दरम्यानही ई-व्होटींग आणि ज्यानी अगोद्र मतदान केले नसेल त्यांच्यासाठीही सुविधा पुरविण्यात येईल. ज्या सभासदानी एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींद्रारे मतदा केले ते एजीएममध्ये व्हीसी /ओएव्हीएम द्वारे उपस्थित राह् / भाग घेऊ शकतील परंतू त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.

कट-ऑफ दिनांक अर्थात गुरूवार २३ सप्टेंबर, २०२१ रोजी डीपॉजिटरीजद्वारे परिरक्षित सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये अभिलेखीत असेल केवळ तेच सभासद रिमोट ई-व्होटींग सुविधा प्राप्त करण्यासाठी पात्र असतील.

प्रत्यक्ष स्वरूपात भागधारक असलेले सभासद किंवा ज्या त्यांचे ई-मेल पत्ते कंपनी /निबंधक आणि हस्तांतर एजन्ट ("आरटीए") कडे नोंदविलेले नाहीत, किंवा कोणतीही व्यक्ती जीने कंपनीचे भाग संपादित केले आहेत आणि कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक पध्दतीने सूचना गठविल्यानंतर कंपनीची सभासद झाली आहे, आणि कट-ऑफ दिनांक अर्थात गुरूवार २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भाग धारक केले आहेत, ती फोलियो क्र. /डीपी आयडी आणि क्लाईट आयडी प्रस्तुत करून <u>rmwl@kfintech.com</u> वर विनंती पाठवून किंवा evoting@kfintech.com वर ई-मेलने किंवा एजीएमच्या सूचनेत दिलेल्या प्रक्रियेनुसार लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते.

ई-व्होटींग संदर्भात कोणतीही विचारणा /तक्रार असल्यास, कंपनी सचिवाना rmwlinvestor@gmail.com येथे किंवा evoting@kfintech.com संबोधीत करावे किंवा +91-4067161500 वर संपर्क करा किवा केफिनटकच्या संकेतस्थळ https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध हेल्प आणि एफएक्यूजवर भेट द्या किंवा टोल फ्री क्र. १८०० ३०९४००१ वर संपर्क करा.

रिलायन्स मिडीयावर्क्स लिमिटेड करता

सही/-समिधा मनोहर भगत स्थळ : मुंबई दिनांक : ८ सप्टेंबर, २०२० कंपनी सचिव

रिलायन्स मिडीयावर्क्स लिमिटेड

सीआयएनः यू२९२९९एमएच१९८७पीएलसी०४५४४६ नोंदणीकृत कार्यालय: कम्युनिकेशन सेंटर, फिल्म सिटी कॉम्प्लेक्स,

गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६५ द्रध्वनी: +९१ ०२२ ४१५८ ४०००

ई-मेल: rmwlinvestor@gmail.com संकेतस्थळ: www.reliancemediaworks.com

मनी२मी फायनान्स प्रा. लि.

#### ७०२. हरि ओम आयटी पार्क. डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्स जवळ. एमआयडीसी रोड. महाजनवाडी. मिरा रोड (पूर्व), ठाणे - ४०११०७. फोन : ७२०८४९६००१/२

लिलाव सूचना लाव सूचना, खालील नमूद कर्ज खाते धारक कर्जदारांनी खालील विनिर्दिष्टनुसार सोने दोगिणे तारण ठेवून सोने कर सुविधा घेतती आहे. कर्जदारांनी थकवाकीचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे कंपनीला थकवाकी रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सूचना जारी करणे भाग पडले होते. तथापी कर्जदारांनी त्यांची

थकबाकी चुकती/पूर्ण करण्यास कसूर केली आहे म्हणून मनी२मी फायनान्स प्रा. लि. च्या नावे असलेल्या तारण सोने ागिन्यांचा लिलाव करणे कंपनी मनी२मी फायनान्स प्रा. लि. ला भाग पडले आहे.

ग्राहकांचे नाव आणि कर्ज क्र.: अनिकेत ढवळे (पीआर००२६५२): जीएलएचपीईएए०००२६ ; दिपक काड (पीआर००२७९३): जीएलएचपीईएए ०००७६; मनोज आढाव (पीआर००३१२३): जीएलएचपीईएए००१४७; निखिल मिरेकर (पीआर००२८२२) जीएलएचपीईएए०००७x - नियाज स्वान (पीआर००२६८१)- जीएलएचपीईएए००१३१ - प्रविण सातः पीआर००२८६२): जीएलएचपीईएए०००८४; रामचंद्र झिपरे (पीआर००३०८९): जीएलएचपीईएए००१३६: रूपेश . बालिंदर (पीआर००२८८३): जीएलएचपीईएए०००८८; मोहन वाघमारे (पीआर००३५०९): जीएलएचपीईएए-०२४९; निखिल मिरेकर (पीआर००२८२२): जीएलएचपीईएए००२८६: संजॉय सिंग (पीआर००३२८×) नीएलएचपीईएए००१७०; विशाल मोरे (पीआर००३००३): जीएलएचपीईएए००१९८; अभिजीत गडकरी पीआर००२८२४): जीएलव्हीडब्ल्यूईएए००१९४, जीएलव्हीडब्ल्यूईएए००२४०; अभिजित भिसे पीआर००२३८६): जीएलव्हीडब्ल्युईएए००३३०, जीएलव्हीडब्ल्युईएए००२८९; अर्चना साठे (पीआर००२५७९) . जीएलव्हीडब्ल्यूईएए००२५३; अश्विनी ओरपे (पीआर००३०२०): जीएलव्हीडब्ल्यूईएए००२८६; एकनाथ वरक पीआर००२८७८): जीएलव्हीडब्ल्यूईएए००२२२; कविता शार्दुल (पीआर००२९७३): जीएलव्हीडब्ल्यूईएए-००२६६, जीएलव्हीडब्ल्यूईएए००२६६); मनोज शर्मा (पीआर००२९८६): जीएलव्हीडब्ल्यूईएए००२७२; मोहदीनुस् परिहार (पीआर००२८६६): जीएलव्हीडब्ल्यूईएए००२१६; मोनिका कार्ची (पीआर००२८४८): नीएलव्हीडब्ल्यूईएए००१८९; मुकेश मिलमिले (पीआर००३०५८): जीएलव्हीडब्ल्यूईएए००३०२; प्रशांत कांबळे (पीआर००२५५४): जीएलन्हीडब्ल्यूईएए०००६७; प्रीतम गुल्हाने (पीआर००२५९४): जीएलन्हीडब्ल्यूईएए-००२३६; रोहिदास शिंदे (पीआर००३१११): जीएलन्हीडब्ल्यूईएए००३२१; संजय हांडे (पीआर००३०१३): नीएलव्हीडब्ल्यूईएए००३००, जीएलव्हीडब्ल्यूईएए००२८७; शैलेश मोरे (पीआर००२६२६): नीएलव्हीडब्ल्युईएए००१००; शांती पुरवणकार (पीआर००३०९५): जीएलव्हीडब्ल्युईएए००३१८; स्मिता मेनन पीआर००२६६१): जीएलव्हीडब्ल्यईएए००१२५. जीएलव्हीडब्ल्यईएए००१३७: विजय पाटील पीआर००२९४१): जीएलव्हीडब्ल्यूईएए००२५०; विकास मोझे (पीआर००२५५१): जीएलव्हीडब्ल्यूईएए-०१६२, जीएलव्हीडब्ल्यूईएए००२२१; अभिजीत गडकरी (पीआर००२८२४): जीएलव्हीडब्ल्यूईएए००५२३ अभिजित भिसे (पीआर००२३८६): जीएलव्हीडब्ल्यूईएए००३३७, जीएलव्हीडब्ल्यूईएए००४७८, जीएलव्हीडब्ल्यूईएए००३३९, जीएलव्हीडब्ल्यूईएए००३७०; अनिल घोत्रे (पीआर००२७३०): गिएलव्हीडब्ल्यूईएए००३४०; अर्चना साठे<sup>ँ</sup> (पीआर००२५७९): जीएलव्हीडब्ल्यूईएए००७८२ जीएलव्हीडब्ल्यूईएए००३४८; असंग रामटेके (पीआर००२६५२): जीएलव्हीडब्ल्यूईएए००४५८, जीएलव्हीडब्ल्यूईएए००५१५; आशा शहा (पीआर००३१७६): जीएलव्हीडब्ल्यूईएए००३५४; देविदास खंडावे पीआर००३११४): जीएलव्हीडब्ल्यूईएए००४०४, जीएलव्हीडब्ल्यूईएए००५२९; मनाली गायचोर पीआर००३३३४): जीएलव्हीडब्ल्यूईएए००४१७, जीएलव्हीडब्ल्यूईएए००४१५; मयूर मुरकुटे (पीआर००३२६८): त्तीएलव्हीडब्ल्युईएए००४३८; नीता पवार (पीआर००३५३३): जीएलव्हीडब्ल्युईएए००४९७ गिएलव्हीडब्ल्यूईएए००४९६; रेखा शिंदे (पीआर००३४२७): जीएलव्हीडब्ल्यूईएए००४४९; रितेश सुंगल पीआर००२८२८): जीएलव्हीडब्ल्यूईएए००४८६; सचिन सकट (पीआर००२९२५): जीएलव्हीडब्ल्यूईएए ००४९१; शैलेश मोरे (पीआर००२६२६): जीएलव्हीडब्ल्युईएए००३४२; शैलेश पवार (पीआर००३६१५) व्हिडिब्ल्यूईएए००५६९; शंकर नेटके (पीआर००२९०९): जीएलव्हीडब्ल्यूईएए००५०४; सिद्धार्थ वारकरी पीआर००३१५४): जीएलव्हीडब्ल्यूईएए००३४९; वेताळ वारकरी (पीआर००३१५१): जीएलव्हीडब्ल्यूईएए-००३४५; विपुल कांबळे (पीआर००२५८४): जीएलव्हीडब्ल्यूईएए००४०३; योगेश जाधव (पीआर००३५३१)

नीएलव्हीडब्ल्यूईएए००४९५, जीएलव्हीडब्ल्यूईएए००५६४. कसूरदार कर्जदारांकडे सदर सूचना प्रकाशना नंतरही परंतू **३ ऑक्टोंबर, २०२१** रोजी किंवा पूर्वी सर्व प्रयोज्य प्रभारांसा **ऑक्टोंबर. २०२१** नंतर प्रदान प्राप्त झाल्यास ते थकबाकी परताव्यासाठी म्हणन विचारात घेतले जाणार नाही. सदर भरणा लिलाव प्रक्रियेनंतर समायोजित करण्यात येईल. तथापि, कसूरदार कर्ज सदर प्रकाशनाच्या दिवशी किंवा त्यानंतर

म्हणजेच १० **सप्टेंबर,** २०२१ रोजी बद करण्यात येईल, त्याना प्रमाणानुसार प्रकाशन शुल्क सहन करावे लागेल. वरील नमूद सोने दागिण्यांचा लिलाव येथे करण्यात येईल : <u>मनी२मी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, स.क. ४९</u>/२, प्लॉट क्र. ३२, १ला मजला, चंदन नगर, काका हलवाई जवळ, चंदन नगर बस स्टॉप जवळ, तालुका-हवेली <u>पुणे-४११०१४. दिनांक : ४ ऑक्टोबर, २०२१. वेळ: सायं. ५.०० वा.</u> बोलीदारांना दिनांक ४ ऑक्टोबर -२०२१ रोजी सोन्याच्या दागिन्यांचे निरिक्षण करण्याकरीता बोलाविण्यात येत आहे. सोन्याचा लिलाव '' **जे आहे जसे** <mark>आहे''</mark> तत्त्वावर केला जाईल. लिलाव कंपनीद्वारे घालून दिलेल्या प्रक्रिये अंतर्गत आणि अटी व शर्तींवर आयोजित रण्यात येईल. कसूरदार खाल्यांच्या संदर्भातील लिलाव लिलावाच्या दिवशी पूर्ण न झाल्यास, तारण सोन्याच्य द्मिन्यांचा कोणत्याही पढील सचनेशिवाय पढील दिवशी लिलाव करण्यात येईल. कंपनी त्यांच्या स्वेच्छानिर्णया नेणत्याही लिलावाकरीता अटी व शर्तींमध्ये बदल करू शकतील. लिलावामधील सहभाग आणि बोलींची स्वीकृती . पनीच्या एकल स्वेच्छानिर्णयावर असेल. कंपनीने कोणतीही पूर्व सूचना दिल्याशिवाय कोणतेही खाते काढून टाकण्या हक राखन ठेवले आहेत आणि त्यांच्याकडे पर्व सचनेशिवाय लिलावाची तारीख रह/बदल करण्याचे हक आहेत बोलीदारांना लिलावाच्या दिवशी सध्याचे दोन छायाचित्रासह पडताळणीसाठी त्यांचे ओळखपत्र, सही आणि चाच्या पुराव्याची प्रत सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बोलीदारांना त्यांच्या प्रस्तावासह इअर म्हणन रु. १,००,०००/ – ची पे ऑर्डर जोडण्याची विनंती करण्यात येत आहे. लिलावाच्या अटी आणि शर्तींच्या कोणत्याही पुढील तपशिलाकरिता तुम्हाला मनी२मी फायनान्स प्रा. लि. येथे **श्रीम. श्रद्धा शर्मा** यांना संपर्क करण

श्रीम. गुंजन शम दिनांक : १०/०९/२०२१ मनीश्मी फायनान्स प्रा. लि.

# The spirit of Mumbal is now 93 years old!



www.freepressjournal.in

### शांतीविजय ज्यूएल्स लिमिटेड

(सीआयएन : यु३६९९०एम एच १९८०पीएलसी०२३२८९) नोंदणीकृत कार्यालय : जी - ३७, जेम अँड ज्युएलरी कॉम्प्लेक्स, बिल्डिंग नंबर ३, सिपझ, अंधेरी (पूर्व ) मुंबई, ४०००९६, महाराष्ट्र ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

या द्वारे कळविण्यात येते की, ग्रांतीविजय ज्यूएल्स लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१० रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.०० वाजता केवळ व्हिडीओ कॉन्फरिसिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओव्हीएएम) यांच्या माध्यमातून कंपनी कायदा २०१३ मधील तस्तुदीनुसार आणि त्या अंतरंग बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार, त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांकीत ५ मे २०२० सहवाचत ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ दिनांकीत सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि ०२/२०२१ आणि अन्य आवश्यक ती ारिपत्रके जी वर्ष २०२० करिता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केल्याप्रमाणे विषयांवर चर्चा करण्यासाठी गणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने निर्णय घेण्यासाठी कॉपोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए परिपत्रके) यानी जारी केली आहेत त्यांना अनुसरून घेण्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक प्रति पाठविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे हा तपशील कंपनीचे संकेतस्थळ http://www.shantivijay.com येथे त्याचप्रमाणे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीच लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे अपलोड करण्यात आला आहे. वित्तीय वर्ष २०२०–२१ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सभासदांना इ मेलद्वारे निर्गमित करण्याची प्रक्रिया ८ सप्टेंबर. २०२१ रोजी पर्ण करण्यात आली आहे.

८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर सभासदांना मतदानाचा हक बजावता यावा गसाठी कंपनी आपल्या सर्व सभासदांना दरस्थ इ मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे. त्या करिता कंपनीने दरस्थ इ ।तदानासाठी नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिंटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांनी उपलब्ध करून दिलेली सुविधा घेतली दुरस्थ ई-मतदान कालावधीला सोमवार, २७ **सप्टेंबर, २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०**०

वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि हा कालावधी बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल. या कालावधी दरम्यान असे सभासद ज्यांच्याकडे कट ऑफ तारीख म्हणजेच रुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमॅट स्वरूपात आहेत, असे संभासद इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजाव शकतात. या कालावधीनंतर दूरस्थ इ मतदान मोड्यूल एनएसडीएर प्राच्याकडून मतदानासाठी बद करण्यात येईल. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने सभासदांना निर्गमित करण्याची

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग घेतले असतील आणि कट ऑफ तारीख रोजी संबंधित यक्तीकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती evotingnsdl.co.in किंवा shantivijay@shantivijay.com या पत्पावर विनंती करून इ मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. मात्र एखादी व्यक्ती दूरस्थ इ मतदान प्रक्रियेसाठी यापूर्वीच एनएसडीएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर अशी व्यक्ती आपला ाध्याचा यजर नेम आणि पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा हक्क बजाव शकते. कंपनी आपल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान दूरस्थ इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची

नविधा उपलब्ध करून देत आहे. आणि जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातन उपस्थित आहेत असे सभासत, ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा वारप करून सूचनेत नमूट केलेल्या ठरावावर मतदानाचा हक्क बजावलेले नाही आणि किंवा ज्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आलेली नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान दूरस्थ इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक बजावण्यासाठी पात्र असतील. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा वापर करून सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर ातदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात मात्र त्यांना सभे . दरस्थ इ मतदान करिता आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम द्वारे उपस्थित राहण्यासाठी आवश्यव

दूरत्व ३ नवदान कारता जाग्य वाजक स्वस्तावारण समला कराना, आएकराष्ट्र द्वार उपास्वत राहण्यासाठा आवस्यक असलेला युजर आबर्डी आणि पासर्वर्ड ज्या सामादातकडे उपलब्ध नाही किंवा ज्या सामादांना. युजर अग्रद्धी आणि पासवर्ड यांचा विसर पडला आहे, असे समासद ४८ ट्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या दूरस्थ ३ मतदान संबंधी सूचनांचा अनुसर करू ते परत मिळवू शकतात. त्याचप्रमाणे सभासत एनएसडीएल यांच्या दूरस्थ इ मतदान प्रारूपात लॉग इन करण्यासाठी ओटीपी आधारित लॉग इन चा वापर करू शकतात. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएस यांच्याद्वारे उपस्थित राह् शकतात किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेचा वेबकास्ट एन्एसडीएल यांनी उपलब्ध करून दिल्याप्रमाणे https://www.evoting.nsdl.com येथे दूरस्थ इ

नतदान लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरून आणि कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी एतएछ ची निवड करून पा

भाग के प्राथम के अंदिर्भ के प्राथम के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के अपनी के प्राप्त के प्राप्त के प्राप्त क शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ऑएव्हीएम बांच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सभासदांची संख्य कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अनुसार कोरम निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल. इ सेल तपशील नॉदणीकृत करण्याची प्रक्रिया : ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील अद्याप नॉदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपले इ मेल तपशील नोंट्णीकृत करून घ्यावेत आणि जर समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील तर आपल्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्या माध्यमातून नोंदणीकृत करून घ्यावेत. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग त्यक्ष स्वरूपात आहेत अशा सभासदांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपले इ मेल तपशील मेसर्स बिग शेअर्स . निर्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे jibu@bigshareonline.com किंवा कंपनी यांच्याकडे

shantivijay@shantivijay.com या पत्यावर इ मेल पाठवून नोंदणीकृत करून घ्यावेत. दूरस्थ इ मतदान प्रक्रिवेत सहभागी होण्यासाठी त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी ज्या सभासदांचे इ मेल तपशील डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत नाहीत असा सभासदांसाठी प्रक्रिया : जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेले असतील तर कुणवा आपला फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुढून ), पॅन (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली प्रत),

आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली प्रत), shantivijay@shantivijay.com या पत्त्यावर

समभाग डिमेंट स्वरूपात धारण केलेले आतील तर, कृपया डीपीआयडी – सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ अंकी बेनिफिशिअसी आयडी , नाव, कन्सॉलिडिटेड अकाउंट स्टेटमेंटची क्लायंट मास्टर कॉपी, पॅन (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली अत्रत्न, siantivijay@shantivijay.com या परचावर इं मेलद्वारे सादर करावी. जर तुन्ही हिमेंट स्वरुपार रोख प्रत्ने, shantivijay@shantivijay.com या परचावर इं मेलद्वारे सादर करावी. जर तुन्ही हिमेंट स्वरुपार रोख धारण करणारे वैवक्तिक भागधारक असाल तर तुन्ही स्टेप १ (ए) मध्ये सांगितलेली लॉगीन पथ्दत वापरा म्हणजेच डिमॅट स्वरुपात रोखे धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकांसाठी ई-व्होटींग व व्हर्च्युअल

मिटींग मध्ये सामील होण्यासाठी लॉगीन पध्दत पर्याय म्हणून भागधारक/सभासद वरील दस्तावेज पुरवून ई-व्होटींग साठी युजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवू शकतात.

डिमॅट स्वरुपात रोखे धारण करणारे वैयक्तिक भागधारक डिपॉझिटरीज आणि डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे असलेल्य त्यांच्या डिमॅट अकाऊंट मार्फत मत देऊ शकतात. ई-व्होटींग सुविधा वापरण्यासाठी भागधारकांनी त्यांच्या डिमॅट अकाऊंटमध्ये स्योग्यरित्या त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अद्ययावत करणे आवश्यक आहे.

कोणत्याही स्वरूपाच्या मदर्ताची आवश्यकता असत्यास, सभासदांनी कृपया www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर सभासदांसाठी फ्रिकेंटली आस्वड केश्वन्स पाहावेत डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले सभासदांकरिता ; वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक : १८०० – २२२ – ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधावा किंवा श्री अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल, /श्रीमती पछुवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल, इ मेल : evoting@nsdl.co.in यांच्याशी संपर्क साधावा

> शांतीविजय ज्यूएल्स लिमिटेड यांच्या करिता प्रदीप कुमार गोधा

जिच्या वसुलीसाठी मिळकत विकली

रु. २३,९२,२०१,९५ रुपये तेवीस लाख

जाणार आहे ती थकबाकी (डीएन नुसार)

श्री. जयंत सेगा नाईक

दिनांक : मुंबई

## ত্যভা State Bank of India

शाखा: एसएआरबी, ठाणे (११६९७), १ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड क्र. २२. वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे प. ४०० ६०४, शाखेचा ईमेल आयडी : sarc.thane@sbi.co.in, लॅन्डलाईन (कार्यालय): ०२२-२५८०६८६१

## ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ मिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत बँकेकडे एभारित जंगम आणि स्थावर मनेची विकी निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकारी म्हणन सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये खालील मिळकतीच्या कब्जा घेतला आहे. तमाम जनतेला कळविण्यांत येते की, बँकेच्या प्रकबाकीच्या वसुलीसाठी खालील नमूद प्रकरणातील प्रभारित मिळकतींच्या ई–लिलाव (सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये) हा ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काही <mark>आहे तेथे आहे तत्वाने''</mark> आणि येथील खालील नमूद अटी आणि शर्तीवर करण्यात येणार आहे.

१) फ्लॅट क्र. ९ आणि १०, ३ रा मजला, अयोध्या ब्याण्णव हजार दोनशे एक आणि पैसे अपार्टमेंट, शिवाजी नगर, भगवा चौक, माऊली पंच्याण्णव मात्र, मागणी कॉलनी, जेल रोड, नाशिक ४२२१०१. सचननसारपढील व्याज आणि अनुषंगिक खर्च. परिव्यय २) सुप्रिटेंडेंटल बंगला, नाशिक सेन्ट्रल प्रिजन जेल गेड नाशिक x२२१०१ मागणी सचना तारिख: ३०.०९.२०२१ ३) खो क्र. ६०५, शांतिनिकेतन इमारत, साने गुरुजी नगर, भागखळा, साथ रस्ता सर्कल, मुंबई 800088 ४) सेन्ट्रल प्रिजन जेल, तळोजा नवी मुंबई, जिल्हा रायगड ४१०२०६

मिळकत क्र. ०१: जयंत सेगा नाईक यांच्या नावे फ्लॅट क्र. ९ आणि १०, ३ रा मजला, अयोध्या अपार्टमेंट. शिवाजी नगर, भगवा चौक, माऊली कॉलनी, जेल रोड, नाशिक ४२२१०१, क्षेत्र: बिल्ट अप क्षेत्र १३०० चौ.फू. म्हणजे देसक जिल्हा नाशिक पासून स. क्र. २३/३ए+२३/३बी/४ए/१ पैकी १२०.८१ चौ.मीटर्स प्लॉट क्र. ०१. कब्जाची स्थिती: सांकेतिक

**ई-लिलावाची तारीख= २२.१०.२०२१, वेळ:-**स. ११.०० ते दु. १२.०० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारास

राखीव किंमत (रु.): रु. २८,००,०००.००

हस्तांतर/भरणा करावी.

ठिकाण : ठाणे

दिनांक: १०.०९.२०२१

कर्जदाराचे

इसारा अनामत रक्कम (इअर)= राखीव किमतीच्या १०% म्हणजेच रु. २,८०,०००.०० बोली वाढविण्याची रक्कम= रु. १००००.००

सहभागाचे पत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ.च्या सादरीकरणाची अंतिम तारीख आणि वेळ = २१.१०.२०२१ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १३.१०.२०२१ रोजीस स. १०.३० ते स. ११.३०,

संपर्क क्र.: राजश्री एम भगत, मोबा. क्र. ८८७९६१६००९ डअर ही एनईएफटी द्वारा https://mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp वर मे. एमएसटीसी लि., द्वारे पुरविलेल्या त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वतःच्या वॉलेट द्वारे

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे:-प्तदर लिलाव बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. एमएसटीसी लि., यांच्यामार्फत त्यांची वेब पोर्टल

nttps://mstcecommerce.com मार्फत करण्यात येईल. प्राधिकत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकतींवर कोणतेही भार नाहीत. तथापि इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकतींवरील भार, त्यांचे गालकी हक्क आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/थकबाकीबाबत त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात म्हणजे बँकेकडून कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असल्याच

अर्थ काढू नये किंवा तसा समज करून घेऊ नये. यशस्वी खेरेदीदार/बोलीदार यांनी उर्वरित रक्कम ही खाते क्र. ३१०४९५७५१५५**. सीएम एसएआरबी** एसएआरसी ठाणे, स्टेट बँक ऑफ इंडिया खाते (युनिट नाव), आयएफएससी कोड: एसबीआयएन००६१७०७ मध्ये एनईएफटी द्वारा किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया खाते (यनिटचे नाव) रसएआरबी ठाणे ११६९७ **(शाखेचे नाव)** यांच्या नावे कोणत्याही **नॅशनलाईज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा** डि**मांड डाफ्ट**च्या मार्गे भरणा करणे आवश्यक आहे

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या वेबसाईट मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

वेबसाईट १. <u>https://www.mstceommerce.com/auctionhome/ibpi/index.jsp</u> http://www.sbi.co.in

श्री. आर. एन. अकुलवार, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ९०४९९९०८२२ आणि चौकशी राजश्री एम भगत, मोबा. क्र. ८८७९६१६००९.

प्राधिकृत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिया